

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग
परिशिष्ट क्र. १ (ब)

स्वयंसहाय्यता गटांच्या द्वितीय श्रेणीकरणाचा नमुना
(सेमी व नॉन - इंटेंसिव्ह कार्यपद्धतीसाठी) (गटाचे वय १२ महिने)

सेमी इंटेंसिव्ह व नॉन इंटेंसिव्ह कार्यक्षेत्रातील स्वयंसहाय्यता गटांचे द्वितीय निधीसाठी मुल्यांकन :- १०० गुण

जिल्ह्याचे नांव : सिंधुदुर्ग			तालुक्याचे नांव :		
गाव व ग्रामपंचायत :			गट स्थापना दि. :		
बँकेचे नांव :			बँकेचा IFSC क्रमांक :		
फिरता निधी रक्कम :			फिरता निधी प्राप्त दिनांक :		
बचत खाते क्रमांक :			गटाची एकूण बचत रक्कम :		
समूहाचे नांव :					
एकूण सदस्य :		त्यापैकी APL :		BPL :	
भाग - १					
अ. क्र.	वर्गीकरण / आधार नोंदवह्या	मुल्यमापन मुद्दे	एकूण गुण	गुणांचा तपशिल	प्राप्त गुण
१	स्वयंसहाय्यता समुहाच्या बैठका (इतिवृत्त नोंदवही)	९० ते १००% बैठका आळीपाळीने सदस्यांकडे होत असल्यास	१५	१५	
		८९ ते ८०% बैठका आळीपाळीने सदस्यांकडे होत असल्यास		१२	
		७९ ते ७०% बैठका आळीपाळीने सदस्यांकडे होत असल्यास		१०	
२	स्वयंसहाय्यता समुहाच्या सभेला सदस्यांची उपस्थिती (किमान मागील ६ सभा) (इतिवृत्त नोंदवही)	९० ते १००% उपस्थिती	१५	१५	
		८९ ते ८०% उपस्थिती		१२	
		७९ ते ७०% उपस्थिती		१०	
३	स्वयंसहाय्यता गटांतील सदस्यांची बचत (सभासद बचत नोंदवही, रोकडवही)	९० ते १००% सदस्यांची नियमित बचत	१०	१०	
		८९ ते ८०% सदस्यांची नियमित बचत		८	
		७९% व त्यापेक्षा कमी सदस्यांची नियमित बचत		६	
४	अंतर्गत कर्ज व्यवहार (इतिवृत्त नोंदवही, रोकडवही, सभासद कर्ज खाते नोंदवही, वैयक्तिक पासबुक)	९० ते १००% सदस्यांनी किमान २ वेळा कर्ज घेतले असल्यास	२०	२०	
		८० ते ८९% सदस्यांनी किमान १ वेळा कर्ज घेतले असल्यास		१५	
		७९% पेक्षा कमी सदस्यांनी कर्ज घेतले असल्यास		१२	
५	कर्ज परतफेड (इतिवृत्त नोंदवही, रोकडवही, सभासद कर्ज खाते नोंदवही, वैयक्तिक पासबुक)	९०% व त्यापेक्षा जास्त सदस्यांची मुदतीत परतफेड	२०	२०	
		८९% ते ८०% सदस्यांची मुदतीत परतफेड असल्यास		१५	
		७९% ते ७०% सदस्यांची मुदतीत परतफेड असल्यास		१२	
६	लेखे व इतर दप्तर (इतिवृत्त नोंदवही, सभासद बचत नोंदवही, रोकडवही, सभासद कर्ज खाते नोंदवही, वैयक्तिक / गटाचे बँक पासबुक, अभिप्राय नोंदवही)	विहीत नमुन्यातील ४ लेखे व दप्तर अद्यावत असल्यास	२०	२०	
		विहीत नमुन्यातील ३ लेखे व दप्तर अद्यावत असल्यास		१५	
		विहीत नमुन्यातील २ लेखे व दप्तर अद्यावत असल्यास		१२	
		एकूण गुण	१००		
भाग - २					
७	गटातील सदस्यांच्या कुटुंबामध्ये शौचालयाचा नियमित वापर (इतिवृत्त नोंदवही / अभिप्राय नोंदवही)	गटाच्या ७०% व त्यापेक्षा अधिक सदस्यांच्या कुटुंबामध्ये शौचालयाचा नियमित वापर	१०	१०	
		गटाच्या ६९ ते ६०% सदस्यांच्या कुटुंबामध्ये शौचालयाचा नियमित वापर		८	
		गटाच्या ५९ ते ५०% सदस्यांच्या कुटुंबामध्ये शौचालयाचा नियमित वापर		६	
८	गटातील सदस्यांच्या कुटुंबाची कुपोषण विषयक स्थिती (वयोगट : ० - ६) (इतिवृत्त नोंदवही / अभिप्राय नोंदवही)	गटातील ७०% व त्यापेक्षा अधिक कुटुंबे सॅम/मॅम कुपोषण मुक्त असल्यास	१०	१०	
		गटातील ६९ ते ६०% व त्यापेक्षा अधिक कुटुंबे सॅम/मॅम कुपोषणमुक्त असल्यास		८	
		५९ ते ५०% व त्यापेक्षा अधिक कुटुंबे सॅम/मॅम कुपोषण मुक्त असल्यास		६	

९	गटातील सदस्यांच्या कुटुंबातील मुलांची शैक्षणिक स्थिती - किमान इयत्ता दहावीपर्यंत (इतिवृत्त नोंदवही / अभिप्राय नोंदवही)	गटातील ९०% पेक्षा जास्त मुले-मुली वयोगटनिहाय शिक्षण घेत असल्यास	१०	१०	
		गटातील ८९ ते ८०% पेक्षा जास्त मुले-मुली वयोगटनिहाय शिक्षण घेत असल्यास		८	
		गटातील ७९ ते ७०% पेक्षा जास्त मुले-मुली वयोगटनिहाय शिक्षण घेत असल्यास		६	
१०	पंचायत राज संस्थाबरोबर गटांचा समन्वय (इतिवृत्त नोंदवही / अभिप्राय नोंदवही)	८०% व त्यापेक्षा जास्त सदस्य महिला किमान ४ महिला ग्रामसभा / ग्रामसभा व वॉर्डसभेत उपस्थित असल्यास	१०	१०	
		७९ ते ६०% सदस्य महिला किमान ४ महिला ग्रामसभा / ग्रामसभा व वॉर्डसभेत उपस्थित असल्यास		८	
		५९ ते ५०% सदस्य महिला किमान ४ महिला ग्रामसभा / ग्रामसभा व वॉर्डसभेत उपस्थित असल्यास		६	
११	शासनाच्या विविध योजनांमधील गटाचा सक्रीय सहभाग (इतिवृत्त नोंदवही / अभिप्राय नोंदवही)	८०% व त्यापेक्षा जास्त सदस्य किमान दोन शासकीय योजनांचा लाभ घेत असल्यास	१०	१०	
		७९ ते ६०% सदस्य किमान दोन शासकीय योजनांचा लाभ घेत असल्यास		८	
		५९ ते ५०% सदस्य किमान दोन शासकीय योजनांचा लाभ घेत असल्यास		६	
		एकूण गुण	५०		

स्वयंसहाय्यता गटास प्राप्त गुण, श्रेणी व अनुज्ञेय पहिले अर्थसहाय्य

अ) नाबार्ड निकषाप्रमाणे गटास प्राप्त गुण, श्रेणी व अनुज्ञेय पहिले अर्थसहाय्य (पंचसूत्रीनुसार)

नाबार्ड निकषाप्रमाणे अ.क्र.१ ते ६ मुद्यांनुसार गटास प्राप्त गुण (१०० पैकी)	श्रेणीकरणामध्ये प्राप्त गुणानुसार गटाची श्रेणी	अनुज्ञेय अर्थसहाय्य रक्कम	शेरा
८० ते १००	अ	गटाच्या एकूण बचतीच्या ७ ते ८ पट किंवा रु. ५० हजार यापैकी जे अधिक असेल तेवढे	स्वयंसहाय्यता गट पंचसूत्रीचा अवलंब करीत असेल तर गटास प्राप्त गुणांच्याआधारे व नाबार्डच्या निकषानुसार पहिले अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. हे अर्थसहाय्य गटास भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे देण्यात यावे.
७९ ते ६०	ब	गटाच्या एकूण बचतीच्या ५ ते ६ पट किंवा रु. ५० हजार यापैकी जे अधिक असेल तेवढे	
५९ ते ५०	क	गटाच्या एकूण बचतीच्या ४ पट किंवा रु. ५० हजार यापैकी जे अधिक असेल तेवढे	
४९ व त्यापेक्षा कमी	ड	अनुज्ञेय नाही.	

ब) सामाजिक मुद्यांनुसार गटास प्राप्त गुण, श्रेणी व अनुज्ञेय पहिले अर्थसहाय्य (दशसूत्रीनुसार)

सामाजिक मुद्यांनुसार अ.क्र. ७ ते ११ गटास प्राप्त गुण (५० पैकी)	श्रेणीकरणामध्ये प्राप्त गुणानुसार गटाची श्रेणी	अनुज्ञेय अर्थसहाय्य रक्कम	शेरा
४० ते ५०	अ	२५ हजार	पंचसूत्रीबरोबरच जे स्वयंसहाय्यता गट दशसूत्रीतील सामाजिक विषयांमध्ये सजगतेने व सक्षमपणे कार्यरत आहेत, त्यांना प्रोत्साहन म्हणून अधिकचे अर्थसहाय्य देण्यात यावे.
३९ ते ३०	ब	२० हजार	
२९ ते २०	क	१५ हजार	
१९ व त्यापेक्षा कमी	ड	अनुज्ञेय नाही.	गटाची क्षमता बांधणी हाती घ्यावी.

गट प्रतिनिधी

तालुका व्यवस्थापक (आ. स.)

बँक प्रतिनिधी

तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष

सचिव

अध्यक्ष

स्वयंसहाय्यता गट

स्वयंसहाय्यता गट

तालुका अभियान व्यवस्थापक
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग
परिशिष्ट क्र. ३ (स्वयंसहाय्यता गटासाठी)

स्वयंसहाय्यता गटांना बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना

प्रति, दिनांक : / /२०१

मा. शाखा व्यवस्थापक, बँक, शाखा, तालुका -

विषय :- आमच्या स्वयंसहाय्यता गटांना बँक अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत.....

महोदय,

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत, मी / आम्ही, खाली सहा करणार / करणाऱ्या स्वयंसहाय्यता गटाची / गटाच्या सदस्य / सदस्य माझ्या / आमच्या खालील उपक्रमांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करीत आहे. / आहोत.

अ.क्र.	सदस्याचे नांव	उपक्रम
१		
२		
३		
४		
५		
६		
७		
८		
९		
१०		
११		
१२		
१३		
१४		
१५		
१६		
१७		
१८		
१९		
२०		

उपरोक्त उपक्रमांसाठी मी / आम्ही बँकेने दिलेल्या परतफेड हप्त्यानुसार परतफेड करण्यासाठी तयार आहोत. मी / आमचा स्वयंसहाय्यता गट अंतर्गत कर्ज देवाण-घेवाणीतून उत्कृष्ट पद्धतीने आर्थिक व्यवहार करीत आहे. आमच्या गटाचा सविस्तर तपशील मागील पृष्ठावर देण्यात आलेला आहे. तरी मला / आमच्या गटाला उपरोक्त नमूद उपक्रमांसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे, ही विनंती.

सोबत : अर्थसहाय्य मागणी प्रस्ताव.

आपली / आपले विश्वासू,

()

सही व शिक्का

स्वयंसहाय्यता गटाचा सदस्यनिहाय सविस्तर तपशिल

परिशिष्ट क्र. ३ चे मागील पृष्ठ

स्वयंसहाय्यता गटाचे नांव _____

दिनांक : / / २०१

अ.क्र.	सदस्याचे नांव	सदस्य कालावधी	गटातील एकूण बचत	गट अंतर्गत कर्ज कितीवेळा घेतले?	अंतर्गत कर्जाची रक्कम	परतफेड केलेली रक्कम	बँक कर्जाची रक्कम	बँक कर्ज परतफेड केलेली रक्कम	सदस्य अंतर्गत/बँक कर्ज थकबाकीदार आहे/नाही	सदस्याच्या कुटुंबामधील व्यक्ती थकबाकीदार आहे काय ?	गटास द्वितीय श्रेणीकरणात प्राप्त गुण
१											
२											
३											
४											
५											
६											
७											
८											
९											
१०											
११											
१२											
१३											
१४											
१५											
१६											
१७											
१८											
१९											
२०											

उपरोक्तप्रमाणे आमच्या गटाची दिलेली माहिती बरोबर असून आम्ही सर्व सदस्य बँक कर्ज प्रस्तावाप्रमाणे कर्जाचा विनियोग करून बँकेने दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड करू. असे घोषित करीत आहोत.

सचिव

स्वयंसहाय्यता गट

अध्यक्ष

स्वयंसहाय्यता गट